

॥ जय माता जी ॥



॥ माता भारोडहिची प्रसन्न ॥

क्राइम संध्या

संपादक : लक्ष्मणराव पाटोळे

वर्ष : १२

अंक : ३९

सोमवार दि. ३० सप्टेंबर २०२४ ते रविवार दि. ०६ ऑक्टोबर २०२४

पाने : ८

किंमत : ५/- रुपये

www.crimesandhya.com

महाराष्ट्रातील १४ जिल्हांत वितरीत होणारे साप्ताहिक

crimesandhyavasai@gmail.com

ठाणे

पालघर

मुंबई

जळगाव

नाशिक

धुळे

बिड

परभणी

पुणे

औरंगाबाद

लातूर

उस्मानाबाद

सोलापूर

नांदेड

डोंबिवलीत शिग्रकोपी आईच वैरीण झाली चिमुकलीचा जीव घेऊन आत्महत्या केली



डोंबिवली/क्राइम रिपोर्टर

क्रोध हा भयंकर असतो. रागाच्या भरात माणसाच्या हातून काहीही घडू शकते. कारण एकदा का माणूस रागावला कि त्याचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. राग आणि हट्ट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सलग्न असतात. एखाद्या माणसाला जर काही हवे असेल आणि त्याला ते मिळाले नाही कि तो संतापतो. हट्ट धरतो आणि त्याचा तो हट्ट पूर्ण झाला नाही कि मग त्याला राग अनावर होतो. असा माणूस रागाच्या भरात कोणत्याही थराला जाऊ शकतो. समाजात असे अनेक शीग्रकोपी लोक असतात. अशा लोकांचा त्यांच्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागतो. कारण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो आणि रागाच्या भरात त्यांच्या हातून काय घडेल हे सांगता येत नाही. रागाच्या भरात माणूस नातीगोती सुद्धा पाहत नाही. त्यामुळे अशा शीग्रकोपी माणसापासून त्याच्या कुटुंबातील लोकही चार पावले दूर असतात. तसे पाहता आई आणि मुलांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते. आईचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते आणि तिच्या पदराच्या छायेत आणि मायेच्या उबेत मुले वाढलेली असतात. त्यामुळे मुलांनी भलेही काही चूक केली असेल तरी आई आपल्या मुलावर तात्पुरती रागावते. तिला जर जास्त राग आला तर ती आपल्या मुलाला थोड मरतेही, पण तिच्या वात्सल्याची माया काही कमी झालेली नसते. रागावलेली आई आपल्या मुलाला मारते. पण नंतर त्याला आपल्या मायेच्या पदराखाली घेते. असे असते आई आणि मुलांचे नाते अत्यंत तरळ आणि भावूक. त्यामुळे या नात्यात सहसा दुरावा येत नाही. असे असताना डोंबिवलीत जवळील मानपाडा येथील शिळकाटा रस्त्यावरील रुग्णालय गाईन गृहसंकुलात एका शीग्रकोपी मातेने आपल्या २ वर्षांच्या मुलीला ठार मारून आत्महत्या केली. पूजा संकपाळ असे या शीग्रकोपी आईचे नाव असून ती भयंकर रागीट होती आणि मुलगी रडली असावी म्हणून रागाच्या भरात तिने मुलीचा जीव घेतला असावा असा पोलिसांना संशय आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मानपाडा रुग्णालय गाईन गृहसंकुलात राहुल संकपाळ हे आपली पत्नी पूजा व अडीज वर्षांची मुलगी समुद्री हिच्यासह राहत होते. पूजा व राहुल यांचा ४ वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र पूजा अत्यंत शीग्रकोपी होती. तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग यायचा आणि ती आदळआपट करायची. त्यामुळे पूजाची सासूही वैतागली आणि दुसरीकडे राहू लागली. तर पूजाचा पती राहुल अत्यंत शांत स्वभावाचा आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने रागाच्या भरात आपली लहान मुलगी समुद्री हिला खाली जमिनीवर आपटले होते. सुदैवाने समुद्रीला काही झाले नाही. रविवारी पूजाचा पती राहुल काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तो रात्री साडेआठला घरी आला. त्यावेळी बिछान्यावर चिमुकली...पान २ वर

विकृत ग्राहक महामार्गावर भेटला तृतीयपंथीयाने त्याचा बळी घेतला

नालासोपारा/प्रतिनिधी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर रात्रीच्या वेळी देहविक्री करणाऱ्या तृतीय पंथीयांचा वावर असतो आणि समलिंगी समागमाला चटावलेले काही विकृत त्यांचे ग्राहक असतात. खास करून ट्रकचालक तसेच कारखान्यात काम करणारे आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पुरुषांना तृतीयपंथीयांचे आकर्षण असते. मात्र काही तृतीयपंथी लुटारू असतात. सातिवली जवळ अशाच एका तृतीयपंथीयाने ग्राहकाचा खून करून मृतदेह झाडीत ...पान ६ वर



घटस्फोटानंतरही मरण नाही टळले पहिल्या पतीने तिला जिवंत जाळले



सिंधुदुर्ग (मालवण)/क्राइम रिपोर्टर

काही लोक इतके खूनशी वृत्तीचे असतात कि त्यांना दुसऱ्याचे सुख बघवत नाही. मालवण जवळच्या कुंभारमाठ येथे रहाणारा सुशांत गोवेकर हा सुद्धा तसाच होता. पहिली पत्नी प्रीती हिच्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करायचा. त्यामुळे तिने त्याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले. ती तिच्या दुसऱ्या पतीबरोबर संसारात सुखी होती, पण हे तिच्या पहिल्या पतीला म्हणजेच सुशांतला बघवत नव्हते. त्याच्या मनात प्रीतीविषयी सुडाची भावना होती आणि याच सुडाच्या भावनेतून त्याने तिच्या कामाच्या ठिकाणी जावून तिला जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुशांतला अटक केली आहे.

मालवण जवळील धुरीवाडा येथील प्रीती केळुसरकर हिचा विवाह गेल्या ७ ते ८ वर्षापूर्वी कुंभारमाठ येथील सुशांत गोवेकर याच्याशी झाला. सुरुवातीला त्या दोघांचे बऱ्यापैकी चालले. नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या वैवाहिक जिवनात सुखाची बहर झाली. दोघे ही मजेत आनंदात सुखा समाधानाचा संसार करीत असताना सुशांत याला दारू पिण्याचे व्यसन लागले. तो रोज रात्री दारू पिऊन घेऊन पत्नी प्रीतीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी भांडण काढून तिला मारहाण करू लागला. प्रीती ही सुशिक्षित आणि सुंदर होती. ती त्याची समजुत घालून त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत होती.परंतु सुशांत याच्या मनात वेगळेच विचार होत.परंतु सुशांत याच्या मनात वेगळेच विचार होत.परंतु सुशांत याच्या मनात वेगळेच विचार होत.परंतु सुशांत याच्या मनात वेगळेच विचार होत.

लागलेली आहे. ती त्याच्याबरोबर गुलछेरे उठवित असते. त्यामुळे ती आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला किंमत देत नाही अशी त्याची भावना झालेली होती. त्यातून त्या दोघांची भांडणे विकोपला गेली. तो रोज दारू पिऊन तिची छळवणूक करीत तिला मारहाण करू लागला. त्या दोघांची भांडणे ही बऱ्याच वेळेला शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मिटविण्याचा त्याच्यात समेत घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांची भांडणे काही मिटली नाही. प्रीतीला त्याच्याकडून होणारा त्रास सहन होईना म्हणून ती आपल्या माहेर धुरीवाडा येथे निघून गेली. ती काही परत त्याच्याकडे येईना. तिने त्याच्या विरोधात कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला. दोन तीन वर्षांनी या दाव्याचा निकाल लागला. त्या दोघांना ही कोर्टाकडून घटस्फोट मिळाला. ...पान २ वर

पैशांसाठी रक्ताचे नाते रक्तंजित धरले लहान भावानेच थोरल्याला ठार मारले



मयत प्रदिप आरोपी रतिसा डीवावरसुधी सिंगळे एपीआय चौधरी

भुसावळ (वरणगाव)/क्राइम रिपोर्टर

'सख्खे भाऊ पळे वैरी' असे म्हटले जाते ते काही चुकीचे नाही. कारण एका आईच्या उदरार्थून जन्म घेतलेले दोन भाऊ कधी कधी पैशांच्या वादातून रक्ताचे नाते विसरतात. त्यामुळे रक्ताच्या नात्यातच रक्ताचे पाट वाहतात. भुसावळमध्ये एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन भावांमध्ये ५ लाख रुपयांवरून वाद होता. याच वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात क्रिकेट बॅट घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दोन सख्खे भाऊ बालपणापासून तरुणपणापर्यंत एकमेकांच्या मदतीला कोणत्याही अडी अडचणीत धावून जातात. जो पर्यंत त्यांचे लग्न होत नाही तोपर्यंत दोघे एकमेकांना सर्वतोपरी मदत करतात. त्यांच्या मदतीत व्यवहाराचा भाग नसतो. मात्र त्यांचे लग्न झाल्यानंतर, त्यांच्यावर संसाराची जबाबदारी पडल्यानंतर दोघांचे ...पान ६ वर

नात्यातील सर्व बंधने अखेर तिने तोडून टाकले सावत्र आईने मुलगा व सुनेला विहिरीत फेकले



मयत बहिरू व सारिका डगळे

अहमदनगर/क्राइम रिपोर्टर

समाजात सापत्नभाव इतका खोलवर रुजलेला असतो कि कोणतीही सावत्र आई आपल्या सावत्र मुलांना सुखासुखी जगू देत नाही. स्वतःही त्या मुलांना प्रेमाने वागवत नाही, नवऱ्यालाही त्या मुलांवर प्रेम करू देत नाही. अकोले तालुक्यातील खिरविरे गावचा बहिरू काळी डगळे याच्या बाबतीतही तसेच घडले. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. पण सावत्र आई बहिरू काळी डगळेचा छळ करायची. लग्नानंतर बहिरू डगळेला त्याच्या पत्नीसह शेतीच्या कामाला जुंपले तसेच आजोळी जायचे नाही असे सांगितले. पण बहिरू आणि त्याची पत्नी बहिरूच्या मामाच्या लग्नासाठी आजोळी गेली. या गोष्टीचा त्याच्या सावत्र आईला इतका राग आला कि तिने कुटुंबातील इतरांच्या मदतीने बहिरू व त्याच्या पत्नीची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकले. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

नवरा-बायकोत वाद पेटला आणि ते विभक्त झाले तर मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. आई-बाप दोघेही तरुण असतात, त्यांना जन्माचे जोडीदार हवे असतात, त्यामुळे ते दुसरा जोडीदार शोधून संसार पुन्हा मांडतात. पहिल्या संसारात जन्मलेले चिमुकले जीव मात्र आई-बाप असूनही पोरके होतात. सावत्र आई किंवा बाप बहुतेकदा मुलांना लळा लावत नाही. ...पान २ वर



संशयित आरोपी हिराबाई आणि काळू डगळे

सासरी मुलीचा छळवाद खूपच वाढला सासू सासऱ्याने जावयाचा काटा काढला

कोल्हापूर/क्राइम रिपोर्टर

आपली मुलगी सासरी सुखाने नांदावी अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण नवऱ्याकडून जेव्हा मुलीचा छळवाद सुरू होतो. तेव्हा नाईलाजाने मुलगी सासुर सोडून माहेरी येते. पतीच्या त्रासाला कंटाळून एक विवाहिता मुलांना घेऊन हुनगीनाळ येथील आपल्या माहेरी आली होती. यावेळी तिने तिच्या वडिलांना सांगितले कि माझ्या पतीचा बंदोबस्त करा नाही तर मी आत्महत्या करीन. मुलीची हि आत्महत्येची धमकी ऐकून तिचे आई-वडील घाबरले व त्यांनी गोड बोलून जावयाला आपल्या घरी आणत होते, पण त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. त्यांनी बसमध्येच जावयाचा गळा आवळून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह कोल्हापूर एसटी स्थानकातच आणून टाकला. या प्रकरणी आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.



जावयाकडून मुलीला वारंवार होणाऱ्या त्रासामुळे चिडलेल्या सासुरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पॅटच्या नाडीने एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर मार्गावर कागलजवळ जावयाचा खून केला. मृतदेह कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून निघून गेले. शाहपुरी पोलिसांनी चार तासांत सासू आणि



सासऱ्यास ताब्यात घेऊन अटक केली. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत नाव आहे. या प्रकरणी शाहपुरी पोलिसांनी हणमंताप्पा यड्याप्पा काळे (४८) आणि गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनगीनाळ, ता. गडहिंग्लज) या दोघांना अटक केली आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील एस.टी. प्रोव्हिजन स्टोअर्सच्या पायरीवर ...पान २ वर

हत्येच्या कटात भलाच घोटाळा झाला दोघांच्या वादात तिसऱ्याचा जीव गेला



बेळगावी/क्राइम रिपोर्टर

ग्रामीण भागात शेतीचे वाद मोठ्या प्रमाणात असतात. या वादांचा न्यायालयात निकाल लागला तरी काही लोक हा निकाल मनात नाहीत. त्यामुळे वाद सुरूच राहते आणि त्यातून निर्माण झालेल्या सुडातून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असते. होस्कर येथे रहाणाऱ्या भिमाप्पा आणि गजबरासब मुलतानी यांच्यात जमिनीचा वाद होता. भिमाप्पाने आपली जमीन मुलतानीला कसायला दिली होती. पण कालांतराने मुलतानीने त्यावर हक्क सांगितला, प्रकरण न्यायालयात गेले. तिथे भिमाप्पाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे चिडलेल्या मुलतानीने भिमाप्पाच्या हत्येचा प्लान केला आणि मोटार सायकलवरून जाणाऱ्या भिमाप्पाच्या गाडीला आपल्या कारणे धडक दिली. पण भिमाप्पा वाचला तर त्याच्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसलेल्या वित्तालचा मात्र मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील होस्कर येथे भिमाप्पा बिराप्पा डबगोळी हे आपल्या कुटुंबासह राहयला आहेत. गावात त्याची दोन एकर ३५ गुठे शेत जमीन आहे. गेल्या ...पान २ वर

वहिनीला शेतात दिसाने रंगेहात धरले कुन्हाडीचे याव यालून याराला मारले



मिरज/क्राइम रिपोर्टर

काही बायका खूप चंचल असतात. पती असूनही दुसऱ्याशी अनैतिक संबंध ठेवतात. मिरज नजीकच्या माने वस्तीवर गुरे चरायला येणाऱ्या महिलांचे प्रमोद जाधव याच्याशी अनैतिक संबंध होते. दोघांही शेतात एकमेकांना चोरून भेटायचे आणि तिथे त्यांचे शृंगारिक चाळे चालायचे. एकेदिवशी तिचा चुलत दीर तिथे शेळ्या चरायला आला. यावेळी आपल्या वहिनीचे प्रेमाबाळे पाहून तो भयंकर बिडला आणि रागाच्या भरात त्याने प्रमोदची हत्या केली. या प्रकरणी आरोपी प्रमोदला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रमोद जाधव याच्या घरची परिस्थिती सधन असल्याने त्याला बाहेरचा नाद होता. त्याचे जाधव मळयाशेजारील ...पान ६ वर

दोन भावांमध्ये संपत्तीवरून वाद पेटला धाकट्या भावाने थोरल्याचा जीव घेतला



हुपरी/क्राइम रिपोर्टर

आई-वडील जिवंत असतानाच त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायची असते. कारण नंतर संपत्तीच्या वादातून दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतात. हुपरीमध्ये सुकुमार हालुडे यांचा चांदीचा व्यवसाय होता. पण त्यावरून तसेच संपत्तीच्या वाटणीवरून ब्रम्हनाथ आणि प्रवीण या त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला. एकेदिवशी प्रवीणने आपल्या साथीदारांच्या मदतीत थोरला भाऊ ब्रम्हनाथ याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सुकुमार हालुडे हे मुळचे जैनापुर येथील असून गेल्या काही वर्षांपासून ते आपली पत्नी दोन मुले आणि एका मुलीसह हुपरी परिसरातील सिल्व्हर झोन मधील प्लॉट नं १३ येथे राहयला आहेत. त्याचा मोठा मुलगा ब्रम्हनाथ आणि ते चांदीचा उद्योग करीत आहेत. जैनापुर येथे त्याची शेती ही असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती तशी सधन आहे. त्याचा मोठा मुलगा ब्रम्हनाथ हा २९ वर्षाचा

झाला असला तरी त्याचे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे तो अविवाहित आहे. तो अविवाहित असल्याने आणखी एक कारण म्हणजे त्याचा धाकटा भाऊ प्रवीण हालुडे याने गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. धाकट्याचे लग्न जमले परंतु मोठ्याचे जमत नव्हते. याला कारण ही तसेच होते. जैन समाजात हल्ली लग्नाला मुली ही मिळत नसल्याने ब्रम्हनाथ याचे लग्न जमून ...पान ६ वर

पोलिसांकडून च तरुणीचा विनयभंग, अपहरणाचाही प्रयत्न! नागरिकांनी पोलिसांना चोपले; वसईतील दोन पोलीस निलंबित

वसई/प्रतिनिधी

गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी वाटेत एकट्या जाणाऱ्या तरुणीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घटना घडली होती. संतप्त नागरिकांनी २ पोलीसंसह ५ जणांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. देवगड पोलीसाला पाहणी आरोपिना अटक केली आहे.



हा प्रकार समजताच पोलीस आयुकांनी या पोलिसांनी दोन्ही पोलिसांनी निलंबित केले आहे. वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई हरिराम मारोती गिरे (३४) आणि पोलीस शिपाई प्रवीण रानडे (३२) हे आपले मित्र माधव केंद्रे, (३२) श्याम गिरे शंकर गिरे (३२) आणि सतवा केंद्रे (३२) यांच्यासह रजा घेऊन गोव्याला खाजगी वाहनात सहलीसाठी जात होते. मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणवार् एक १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली. पोलीस शिपाई हरिराम गिरे याने 'माझ्या

ही बाब वसईत समजताच खळबळ उडाली आहे. ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

शुक्रवारी मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुकांलयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बाबचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गिरे आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार व मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम १ च्या खंड (अ-२) (१-अ)(एक) (दोन) अन्वये निलंबित करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. १) हरिराम गिरे (३५) २) प्रवीण रानडे (३४) ३) माधव केंद्रे ४) श्याम गिरे (३५) ५) शंकर गिरे (३२) ६) सतवा केंद्रे (३२) या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपिंपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस आहेत तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत आहे.

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन बसच्या बॅटरी चोरीला: चोरट्याला अटक

विरार/प्रतिनिधी

वसई-विरार महापालिका मुख्यालय परिसरात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या व नव्यानेच खरेदी करण्यात आलेल्या वाहनांच्या बॅटरी दुपारी दिवसादरवळ्या चोरांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच पालिका कर्मचारी व अधिकारी यांनी चोरांना पकडण्यासाठी तात्काळ चोरांच्या दिशेने धाव घेतली. या चोरांनी आपला पाठलाग होतोय लक्षात येताच चोरलेल्या बॅटऱ्या रस्त्यालागतच्या झाडीत टाकून पळ काढला. त्यातील एका चोराला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत पालिकेने ४० बस खरेदी करून स्वातंत्र्यदिनी त्याचे लोकार्पण केले. या शिवाय घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी कोटचवधी रुपयांचे वांटर स्प्रींकलर्सही पालिकेने घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ५७ इलेक्ट्रीक बसेस करत १६ मार्च २०२१ रोजीच्या ठरावाला (क्र.६९३) प्रशासकीय मंजूरी मिळाली होती. त्यानुसार २९ जुलै ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ई-निविदा मागण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रिन्डटेक इंडिया प्रा.लि.कंपनीला प्राधान्य मिळाले होते. त्यामुळे या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात ४०



बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी २० बस १० ऑगस्टपर्यंत आणून त्यांची नोंदणी पूर्ण करून स्वातंत्र्यदिनी त्यांचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. तर उर्वरित बसेस या महिन्यात येणे अपेक्षित आहेत. या बस जीपीएस यंत्रणेने सज्ज आहेत. याशिवाय बँक व फ्रंट कॅमेरा, डिजिटल नेमिंग, स्थानक अपडेटेशनकरता स्पिकर इत्यादी सुविधा या बसमध्ये आहेत. या बस इलेक्ट्रिक असल्याने नव्याने झालेल्या पालिका मुख्यालय परिसरातच या साठीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे पालिका परिवहन विभागाच्या विचाराधिन आहे. सध्या या बस पालिकेने मुख्यालय परिसरात उभ्या केलेल्या आहेत. मात्र मुख्यालय कार्यालयाला तारांचे कुंपण नाही. त्यामुळे चोर या भिंतीवरून या ठिकाणी प्रवेश करून या वाहनातील महत्त्वाचे वस्तू चोरून नेत आहेत. आतापर्यंत पाच वाहनांतील बॅटरी चोरांनी लंपास केलेल्या आहेत. मात्र आजचा प्रयत्न चोरांनी भर दिवसादरवळ्या केल्याने सर्वांच्याच भुवई उंचावल्या गेल्या आहेत.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-धुगे यांनी केली नागझरी बॅरेजची पाहणी

लातूर/प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे निम्न तेरणा प्रकल्प, मांजरा धरण, तेरणा आणि मांजरा नदीवरील बॅरेजच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीचा सोमवारी रात्री दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-धुगे यांनी आज मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजला भेट देऊन बॅरेज आणि नदीच्या पाणी पातळीची माहिती घेतली. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आशिष चव्हाण, गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. एनडीआरएफ पथकामार्फत नागझरी येथे आयोजित शोध व बचाव प्रशिक्षणालाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-धुगे यांनी यावेळी भेट दिली. जिल्हात एनडीआरएफ पाचवी



बटालियनमार्फत आपत्ती व्यवस्थापन विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. नागझरी येथील प्रशिक्षण भेटीवेळी एनडीआरएफ पथकाचे पथक प्रमुख इन्स्पेक्टर राजू प्रसाद, सब इन्स्पेक्टर शिवलिंग आप्पा यांनी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-धुगे यांना प्रशिक्षण शिबिराबाबत माहिती दिली. जिल्हात १८ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत एनडीआरएफ पथकाद्वारे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्याबाबत स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. तसेच खोल नदीपात्रात किंवा पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचाव कार्यामध्ये बोटीच्या वापराने प्रात्यक्षिकाप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-धुगे यांनी स्वतः बोटीमधून जाऊन नदीपात्राची पाहणी केली. सध्या जिल्हात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागू शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

नदीपात्रात पाण्याची आवक आणि विसर्ग यांचे योग्य नियोजन करून पूर स्थिती उद्भवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-धुगे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नदीपात्रामध्ये नागरिकांनी जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत ग्रामस्तरावर सर्व नागरिकांना माहिती देऊन कपडे धुणे, जनावरे धुण्यासाठी नागरिक नदीपात्रात जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-धुगे म्हणाल्या.

परिवहन विभागाची बस पाठीमागे घेण्याच्या कारणावरून कंडक्टर महिलेला मारहाण

भाईदर/प्रतिनिधी

भाईदर पश्चिमेच्या उत्तम नाका येथे मीरा-भाईदर महापालिकेच्या परिवहन विभागाची बस पाठीमागे घेण्यावरून वाद झाला होता. त्यात तेथील इसमाने पीडित बस वाहक (कंडक्टर) महिलेच्या कानाखाली चापट मारून फिर्यादी यांच्या छातीवर धक्का देऊन मागे ढकलून तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादी यांच्या हातातील सोन्याचा कडा पडून गहाळ झाला असून, तसेच मोबाईलचा डिस्प्ले सुद्धा फुटला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी आशिष श्यामजी यादव (वय वर्षे ४२) याच्या विरोधात पीडित बस वाहक हिच्या फिर्यादीवरून विनयभंगासह मारामारीचा गुन्हा उतन सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास उत्तम सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादामार कारांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सोळंके या करत आहेत. आरोपी फरार असून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र महिला बस वाहक (कंडक्टर) हिला मारहाण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा जलसंधारण विभाग
जिल्हा परिषद (लघु पाटबंधारे) पालघर
ई-निविदा सूचना ६ क्रमांक २०२४-२०२५

ई-निविदेद्वारे सूचना क्र. ६ या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, जिल्हा परिषदेच्या मालकीचे खालील असलेले तलावांमध्ये मत्स्यविज्ञ सोडून मत्स्य व्यवसाय करणे. सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांचे दालनात दि. ०८/१०/२०२४ रोजी दुपारी १२.०० वा. बोली लिलाव करण्यात येईल. बोली लिलावामध्ये भाग घेण्यासाठी फॉर्म फी रुपये २००/- अक्षरी (दोनशे मात्र) राहिल व ती नापरतावा असेल. बोली लिलावामध्ये फॉर्म घेण्याची वेळ सकाळी ९.४५ ते ११.०० वाजेपर्यंत राहिल. तदनंतर फॉर्म दिले जाणार नाहीत राहिल.

अ.क्र.	तालुका	तलावाचे नाव	तलावाचा प्रकार	जलक्षेत्र हेक्टरमध्ये
१.	पालघर	मायखोप	पाझर तलाव	६.००
२.	पालघर	मथाणे	पाझर तलाव	३.००
३.	वसई	जुचंद्र	पाझर तलाव	५.००
४.	वसई	शिरगाव	पाझर तलाव	६.००

जिल्हा जलसंधारण अधिकारी
जिल्हा परिषद (लघु पाटबंधारे) विभाग

अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, पालघर

वाडा तालुक्यातील पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी



वाडा/प्रतिनिधी

वाडा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी वाडा तालुका उपसरपंच संघटनेच्या वतीने वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. वाडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोडांशी आलेल्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे; त्यातच शेतकऱ्यांनी कर्ज, उधार उसनवारी, सोसायटी कर्ज घेवून भातपिकाची लागवड केली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांचेचर उपासमारीची

वेळ आली आहे. याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी व पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शुक्रवारी (दि. २७) दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच मदत नाही मिळाली तर उपसरपंच संघटना वाडा तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पठारे, उपाध्यक्ष कल्पेश लोटे, कोषाध्यक्ष प्रशांत गोतारने, भाई ठाकरे, उज्वला बांगर, अमोल देशमुख, रवींद्र बुधर व नरेश नडो आदी उपस्थित होते.

सात गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

लातूर/प्रतिनिधी

जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकली चोरून पोलिसांना सतत गुंगारात देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीकडून ३ लाख ३५ हजार रुपये चा मुद्देबाल जप्त करण्यात आला आहे. लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी जिल्हातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना करून समांत तपासण्याचे आदेश दिले होते.



जिल्हातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दी मध्य मोटारसायकल चोरीचे गुन्हे केलेला तसेच लातूर शहरातील एक ए.टी.एम. चोरण्याचा प्रयत्न केलेला गुन्हेगार करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संजयनगर येथील घरी आला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संजयनगर येथील त्याच्या घरी पोहोचून करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने व त्याचे सोबत अर्जुनसिंग लक्ष्मण सिंग बावरी, (२४) अनिल धावारे अशा तिघांनी मिळून लातूर जिल्हातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटार सायकल चोरून घेतल्याने त्याने व त्याचे साथीदार अर्जुनसिंग लक्ष्मण सिंग बावरी, (२४) अर्जुन धावारे अशा तिघांनी मिळून लातूर जिल्हातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरून ते एकदाच विकण्यासाठी वैशाली नगर लातूर येथील एका मंदरशाच्या बाजूला असलेल्या

दरम्यान नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद आरोपी फरार होता. तसेच सराईत गुन्हेगार करणसिंग बावरी हा पोलीस ठाणे निलंगा, शिरूर आनंतपाळ, गांधी चौक, एमआयडीसी येथील प्रत्येकी एक गुन्हात तर पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील दाखल तीन येथील तीन गुन्हात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीमुळे बऱ्याच कालावधीनंतर करणसिंग बावरी हा पोलिसांच्या ताबडीत सापडला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केल्याने अनेक गुन्हाची उकल होणार आहे. नमूद आरोपीला पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, साहेबराव हाके, राजेश कंचे, मोहन सुक्से, संतोष खांडेकर यांनी पार पाडली.

अनधिकृत फेरीवाले व टपऱ्यांवर वसई-विरार महापालिकेचा हातोडा

विरार : वसई-विरार महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले आणि टपऱ्यांवर कारवाई केली आहे. मंगळवारी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे व संजय हेरबाडे, उपायुक्त अजित मुंटे यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती डी, बी, ई मधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नालासोपारा स्टेशन पूर्व भागातील आचोळे रोड, आचोळे ब्रीज, चंद्र नाका, सनशाईर या ठिकाणी करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे १४० ते १४५ टपऱ्या चोंडण्यात आल्या. यावेळी सहायक आयुक्त मोहन संखे, निलाक्षी पाटील, संतोष पाटील तसेच इतर कर्मचारी वर्ग व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता

पालघर पाटबंधारे विभाग, मनोर यांचे कार्यालय

पत्ता : सुर्या प्रकल्प वसाहत, मनोर, ता.जि. पालघर - ४०१४०३

ईमेल पत्ता : ceepiped@gmail.com / दुरध्वनी क्र. +१९ ८००७३३५३७३

ई-निविदा सूचना क्र. ०६ सन २०२४-२५

महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या वतीने कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग, मनोर, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन हे सक्षम निविदाकारांकडून खालील कामांकरिता नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्रे शासनाचे संकेतस्थळ <http://mahatenders.gov.in> येथून डाऊनलोड करण्यात यावीत. सविस्तर निविदा सूचना ई-निविदेबाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर व विभागीय कार्यालयीच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे.

निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर, ता.जि. पालघर यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही. सदर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास <http://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

कामाचे नाव : सुर्या उजवा तीर कालव्यावरील पालघर शाखा क्र.२ वरील सा.क्र. ०/००० ते २४/८७० च्या मुख्य कालव्यावरील वितरिक्तेची व थेट लघुपाटवरील द्वारे बसविण्याच्या अनुषंगाने स्थापत्य कामे करणे.

जिल्हा : पालघर

निविदेची किंमत : रुपये ८५,१६,०९३/-

ई-निविदा उपलब्ध कालावधी : दिनांक : २६/०९/२०२४ (सकाळी १०.३० वाजता) ते

दिनांक : ०३/१०/२०२४ (सायंकाळी ०४.४५ वाजता)

ई-निविदा उघडणे : दिनांक : ०४/१०/२०२४ (सायंकाळी ५.०० वा.) (शक्य झाल्यास)

जा.क्र. : पापावि/लेशा-३/२०१९/सन २०२४, दि. २४/०९/२०२४

कार्यकारी अभियंता, पालघर, पाटबंधारे विभाग, मनोर ता.जि. पालघर यांचे कार्यालय

सही/-

कार्यकारी अभियंता,

पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग,

सुर्यानगर, ता.डहाणू, जि. पालघर

विमाका/कोवि/२०२४-२०२५/८७

१८ गुन्हांतील पाच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या ब्रेड्या



सोलापूर/इरपा बोरीकरजगी

१८ गुन्हात पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून मंगळवेढा तालुक्यातील अवताडे शुगर फॅक्टरीतून चोरीस गेलेल्या सुमारे ९ लाखांचा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगर फॅक्टरी येथील साखर कारखान्याच्या आवारातील डब्ल्यूटीपी प्लांट जवळील स्टोअर रूमच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून तसेच शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून ५ लाख ९४ हजार ७२० रुपयांचे गन मेटल ब्रास मटेरियल ६०० किलो वजनाचे साहित्य चोरून नेल्याचे चंद्रकांत नारायण राठोड यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोलापूर

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील फरार आरोपीच्या शोध घेण्यासाठी मोहोळ येथे गेले असता अवताडे शुगर फॅक्टरी येथील चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी सुरज उर्फ दय्या रवी चव्हाण यांनी त्याच्या इतर साथीदारांमार्फत केला असून तो सध्या सौंदरणगट तालुका मोहोळ येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून त्याच तथेनुष्यकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुण्याबाबत चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले की दोन महिन्यापूर्वी त्याने त्याच्या इतर साथीदारांसोबत मोहोळ येथील भंगार व्यावसायिकाच्या चार चाकी वाहनातून व मोटार सायकल वरून अवताडे शुगर फॅक्टरी येथील गन मेटल साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर मोहोळ येथील

भंगार व्यावसायिक जावेद शेख यास पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून सदर गुन्हातील चोरीस गेलेला सर्व ५ लाख ९४ हजार ७२० रुपयांचा मुद्दामाल व गुन्हात वापरलेले ३ लाखांचे वाहन असा एकूण ८ लाख ९४ हजार ७२० रुपयांचा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत. आरोपी सुरज चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सोलापूर ग्रामीण अभिलेखावरील टेंभुणी, बैरगा, अकलूज, पंढरपूर तालुका, करकंब, बार्शी तालुका आदी पोलीस ठाण्यातील दरोडा व घरफोडी चोरी यासारख्या विविध १८ गुन्हात पाहिजे असलेला आरोपी होता. ही सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलकर, धनाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मानसावले, सागर दोंरे पाटील, अक्षय डॉंगेरे, समीर शेख, सायबरचे रतन जाधव यांनी केली आहे.

भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न



भिवंडी/प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक पडघम वाजायला सुरवात झाली असून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वस सरनाईक, उपनेते प्रकाश पाटील यांसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात ग्रामीण भागातील मनसे, शिवसेना उध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यासर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. निवडणुका तोंडावर आल्या असून कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यात सहभागी होऊन भिवंडी विधानसभा जिंकण्यासाठी युवा सेना पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असून, कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश या मेळाव्याने भरला गेला असून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले असल्याने भिवंडी ग्रामीण विधानसभा विजयाची हा मेळावा नांदी ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती औसाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

औसा/प्रतिनिधी

औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शना खाली वाटचाल करीत असलेल्या औसा कृषि उत्पन्न बाजार समितीची सन २०२३-२४ ची सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. या सभेच्या सुवातीला बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे व उपसभापती भिमाशंकरप्पा राचठे बाजार संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सरस्वती च्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक प्रकाश काकडे, संदीपान लंगर, प्रविण कोपरकर, रमेश वळके, गोविंद भोसले, ईश्वर कुलकर्णी, धुमाळ अजीत, वीर, झिरमिरे, सुरेश ओटी, धनराज जाधव, शंकर पुंड आलमला, वि.का.सो.चे अरमन विश्वनाथ बिराजदार, अडत असोसिएशन चे अध्यक्ष शिवलींगप्पा ओटी, उपाध्यक्ष गोविंद दळवे, शरणप्पा सडू, राजेंद्र भणगे, कुचबे महादेव आदींनी दिपप्रज्वलन झाले यानंतर औसा तालुक्यातील दिवंगत सहकार व सामाजिक तसेच दिवंगत इतर मान्यवरांना श्रद्धांजली



अर्पण करण्यात आली. या नंतर बाजार समितीचे सचिव संतोष हुबळे यांनी प्रस्ताविक व आहवाल वाचन केले. यानंतर समितीचे उपसभापती भिमाशंकरप्पा राचठे यांनी मा. आमदार साहेब व संचालक मंडळाच्या कालावधीत केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या लोकभिमुख व पारदर्शक कारभारची माहिती दिली सभेचे अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे यांनी मा.आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने केलेली विकास कामाची व पुढील काळात करावयाच्या विकास कामाची माहिती व बाजार समितीस बी- बीयाणे, खत व औषधे दुकानचा परवाना उपलब्ध झाल्याने

बाजार आवारामध्येच शेतकरी बांधवासाठी बी - बीयाणे, खत व औषधे सोया होणार असल्याचे सांगितले. शेतकरी भवन अद्यावत करणेची माहिती ही यावेळी दिली. दरम्यान यावेळी बाजार समिती संघाचे उपासभापती संतोष सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वार्षिक सभेला सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, प्रतिनिधी, ग्राम पंचायत सरपंच तथा प्रतिनिधी आडते, व्यापारी आणि हमाल, तालुक्यातील शेतकरी तसेच बाजार समितीचे सर्व अडते व व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी वशीम शेख, भुजंग सोमवंशी, सोमनाथ जाधव, रामेश्वर विभूते आदी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईत प्रजा सुराज्य पार्टीची निर्णयाक सभा संपन्न



वसई/प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नुकतीच राष्ट्रीय बहुजन विकास संघटना आणि प्रजा स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदअण्णा तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णयाक सभा वसई, शिवालय येथे संपन्न झाली. यावेळी संघटनेचे व पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या जास्त होती. पालघर जिल्ह्यातील तीन विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यामध्ये वसई, नालासोपारा व विक्रमगड- वाडा यांचा समावेश आहे. वसई आणि नालासोपारा विधानसभेवर आमदार हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीचे मागील तीन दशकांपासून प्रबल्य आहे. तर विक्रमगड- वाडा येथे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकाले यांची मोठी ताकद आहे.

प्रजा सुराज्य पार्टीने मागील पाच वर्षात या तालुक्यात कार्यकर्त्यांचे चांगले जाळे विणले आहे. फक्त प्रथमच त्यांनी येथे विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नालासोपाऱ्यातून पक्षाचे निघावंत पदाधिकारी शिवदास मोरे हे निवडणूक रिंगणात असतील, तर वसई व विक्रमगड- वाडा या जागांवर अजून चाचपणी सुरू असल्याचे पक्षाचे प्रमुख शरदअण्णा तिगोटे यांनी सांगितले. विक्रमगड- वाडा विधानसभेसाठी उमेदवार निवडण्याची जबाबदारी जाधव आणि लता वाघ यांच्याकडे सोपवली आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकुर व विक्रमगडचे आमदार विनोद निकाले यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. या विधानसभा क्षेत्रात प्रजा सुराज्य पार्टीच्या पहिल्या आणि चौथा फळीतले पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बूथ स्तरावर चांगली पकड असल्याचे बोलले जाते.

राज्य शासनाच्या प्रोत्साहन योजनेतून आधार प्रमाणीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ; पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांचे आवाहन

वसई/प्रतिनिधी

पीक कर्जाची नियमित परतफेड करण्याच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जवसुली योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. या लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने रु.५० हजार दिले जातात. तसेच या लाभासाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यशासनाने आधार प्रमाणीकरणास दि ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक असलेला निधी सध्या शासकीय तिजोरीत उपलब्ध आहे. तर हे पैसे योग्य

व पात्र लाभार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. एकूणच या प्रोत्साहन योजनेतून राज्यभरातील एकूण ३३, हजार ३५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी दि.१२ ऑगस्ट २०२४ ते दि १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सेवा केंद्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, किंबहुना या कालावधीत १८ हजार १६३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ही पूर्ण झाले. तरीही अद्याप १५ हजार १९३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आजही प्रलंबित आहे. या संदर्भात पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले की, दि.९ सप्टेंबर २०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याची पालघर जिल्ह्यातील

एकूण १५९ खाती शिल्लक होती, त्यापैकी केवळ ५ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असून अद्यापही १४६ खाती प्रलंबित आहेत त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी मुदतीत आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाची ही शेतकऱ्यांसाठीची प्रोत्साहन योजना आहे त्या अनुषंगाने उर्वरित लाभार्थ्यांना संबंधित बँक व्यवस्थापक व सहकार विभागामार्फत संपर्क साधला जात आहे, उर्वरित शेतकऱ्यांनी सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे शिरीष कुलकर्णी, पालघर जिल्हा उपनिबंधक, मुख्यालय यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड

पालघर/प्रतिनिधी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास चारोटी नजीक रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये टँकर मधून रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. गुजरात कडून मुंबई कडे निघालेल्या टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे. टँकर मध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसाधने बनवण्यासाठी लागणारे व्हाईट केमिकल असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. मात्र या रसायनाला डिझेल सारखा उग्र वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही मालवाहू वाहन चालकांनी हे रसायन डिझेल असल्याचे गृहीत धरत वाहनांमध्ये भरून घेतले आहे. दरम्यान हे रसायन डिझेल



नसल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामार्गावर टँकर मधील रसायन गळती झाल्यामुळे काही काळ दोनही वाहिन्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून वाहन बाजूला काढण्यात येऊन वाहतूक सुळीत करण्यात आली. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अनेक अपघात घडले

आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांकडून वाहणारे याबाबत तक्रारी करण्यात आल्या असून, व्हाइट टॉपिंग सिमेंट काँक्रीटच्या कामातील भ्रष्टाचार हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. या अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले असून, काहीजण अंपंगत्वाच्या खाईत लोटले गेले आहेत. तरीदेखील प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे.

भिवंडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न




भिवंडी/प्रतिनिधी

भिवंडी शहरातील भादवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नुकताच रोजगार मेळावा संपन्न झाला असून तालुक्यातील बारावी, आयटीआय पदवी पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले विविध उमेदवारांनी या योजनेा रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला आहे. आयटीआय भिवंडी यांच्या पुढाकाराने व जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात गाला इंडस्ट्रीयस वाडा, योक टेक्स्टईल्स, ब्लाझो

टेक्स्टईल्स, एस आई इलेक्ट्रिकल व इतरही कंपन्यांनी नोकरीस उत्सुक असलेल्या उमेदवारां करिता जागा उपलब्ध करून देऊन सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यास उपस्थित ४८ उमेदवारां पैकी २३ उमेदवारांची निवड विविध कंपन्यां कडून करण्यात आली. आयटीआय प्राचार्या सीमा महाजन यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फायदे उमेदवारांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

	<p>ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, पालघर कक्ष क्र. १०८, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, बोईसर रोड, ता. व जि. पालघर Email ID : cednpalghar@gmail.com</p>	
जा.क्र.: जाजिप/पापुवि/४६३/२०२४		दिनांक: २४/०९/२०२४
<p>ई-निविदा सूचना नं. १३ सन २०२४-२५</p> <p>मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पालघर यांचेकडील विद्युत पंप/ सौर पंप अनुषंगिक बाबींची देखभाल दुरुस्ती वार्षिक ठेका नियुक्तीसाठी वार्षिक दरकार करणेबाबत सन २०२४-२५ सदर कामांची Item Rate Tender दोन लिफाफा पद्धतीने Online द्वारे निविदा मागविण्यात येत आहे.</p> <ul style="list-style-type: none"> विस्तृत माहिती व सविस्तर निविदा प्रपत्रे हे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. E-TENDER NOTICE NO. 13.PZP/WSD/RC/MT/2024-25 सदरची निविदा दिनांक २५/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून दिनांक ०२/१०/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत Download करता येतील. या पुढील सर्व शुद्धीपत्रक अथवा इतर माहिती ही http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरूनच प्रसिद्ध केली जाईल. <p>निविदा अटी शर्तीमध्ये बदल करणे, प्राप्त निविदेपैकी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर यांनी राखून ठेवला आहे.</p> <p>सही/- (आर.आर. पाध्ये) कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पालघर</p>		

एलसीबीने अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला!



Note cam lite
Address : Jawahar Nagar, Pathri, Maharashtra, India
Latitude : 19.2618061°
Longitude : 76.4341132°
Altitude : 432.0 meter
Date : 09/22/2024 11:47 AM
Accuracy : 34.4 meter
Time zone : IST
Note : पोलिस स्टेशन पाथरी

पाथरी/लक्ष्मण उजगरे

पाथरी तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करत असताना परभणी एलसीबीच्या पथकाला आढळून आले. त्यांनी त्या टिप्पर पाठलाग करत टिप्परसह दोन आरोपींना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी पाथरी पोलीसाला स्वाधीन केले.

पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीची पात्र मोठे असल्याने पाथरी तालुका हा नेहमीच अवैध वाळू उपस्थितासाठी व वाहतूकीसाठी प्रसिद्ध आहे. कारण मागील काळात महसूल अधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या बंदखस्तामुळे पाथरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध वाळूची वाहतूक करण्यात येत होती. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर कुठेही रात्रीचा खेळ नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या काळात तरी बंद होईल अशी चर्चा पाथरीत होती परंतु मधल्या काळात पाऊस पडल्याने काही दिवस हा वाळू उपसा व वाहतूक बंद राहिली. परंतु मागील आठवड्याभरात पावसाने उघड दिल्याने

तालुक्यातील काही गावांमध्ये असलेले वाळूसाठी वाळू माफियांनी अवैधरित्या वाहतूक करण्यास सुरुवात केली. दिनांक २१ सप्टेंबर रोजी पहाटे पाच-सहा वाजेच्या दरम्यान एलसीबीचे पथक गस्तीवर असताना त्यांना माळीवाडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर दिसले. पथकाने त्याचा पाठलाग करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर सहित दोन आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४८७/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमध्ये एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पो.हे.का.वि.लास सातपुते, पो.हे.का. विष्णू चव्हाण, पो. शि.मधुकर ढवळे, म.पो.शि.पवार, चा.पो. ना संजय घुगे आदींचा समावेश होता. पथकाने पकडलेल्या टिप्पर व वाळूची अंदाजे ५१,५०० असा मुद्दामाल व दोन आरोपींसह पाथरी पोलीसाला ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कापुरे हे करत आहेत.

गोडगाव येथे केनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू मागील काही काळात पाथरी तालुक्यात पाऊस झाल्याने वाळूचा बंद झाला होता. परंतु मागील आठवड्यात पावसाने उघड दिल्याने तालुक्यातील गोडगाव येथील रेणुका माता मंदिर जवळ असलेल्या गोदावरी पात्रामध्ये केणीच्या साह्याने तेथील वाळू माफिया कडून वाळू उपसा सुरू असून याकडे संबंधित सज्जाचे तलाठी व मंडळाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष केले जात आहे.

पाथरी पोलीसाला कडून रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई होईल का ?
उन्हाळ्यामध्ये पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र कोरडे असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर पाथरी तालुक्यातील पाटोदा, मंडसागव, गुंज, डाकूपिंपरी, उमरा, गोडगाव, मसला इत्यादी ठिकाणी मोठे-मोठे साठे करून रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक करत पाथरी शहरासह मानवत तालुक्यामध्ये वाहतूक करण्यात येत होती, परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या आशीर्वादाने पाथरी तालुक्यातील हादगाव-पाथरी रोड, ढालेगाव-पाथरी रोड, सोनपेठ-पाथरी रोड खुलेआमपणे अवैध वाळूची वाहतूक होत असताना त्यांच्याकडून नावालाच कारवाया केल्या जात होत्या. त्यांची मधील झाल्याने त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्याही काळात अवैध वाळू वाहतूक होत असताना परभणीच्या एलसीबी पथकाकडून कारवाई होत तर पाथरी पोलीसाला कडून का होत नाही याची देखील चर्चा होऊ लागली आहे. यापुढे तरी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मंडलवार या सर्वांकरिता स्वतः लक्ष देऊन येणाऱ्या काळात रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करतील का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

३५व्या वसई तालुका कला क्रिडा महोत्सवाच्या आयोजनाची सभा संपन्न



वसई/प्रतिनिधी

वसई तालुका कला क्रिडा विकास मंडळाची वसई तालुका कला क्रिडा महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीची गणेशोत्सवानंतर होणारी पहिली सभा शनिवार २२ सप्टेंबर २०२४ सायं. ७ वा. क्रिडामंडळ, वसई येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत प्रथम जानेवारी २४ ते आतापर्यंतच्या काळात दिवांगत झालेले कार्यकर्ते, हितचिंतक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी सर्व स्पर्धा विभाग प्रमुख, कार्यकर्ते यांचे स्वागत करून ३५व्या कला क्रिडा महोत्सवाच्या आयोजनाच्या दृष्टीने सर्वांना तयारी करावी अशी सूचना केली.

यावर्षी कुस्ती, ज्युडो कराटे व दहिहंडी या खेळांच्या नविन स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ३५ व्या वर्षानिमित्त स्मरणिका छापण्यात येणार असून त्यामध्ये कला

क्रिडासंदर्भातील उपयुक्त माहिती व लेख एका महिन्यात देण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक स्पर्धा प्रमुख व कार्यकर्त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. तसेच यावर्षी स्पर्धेचे प्रवेश अर्ज इनलाईन पद्धतीने करण्यासाठी योजना आखत असल्याचे सांगितले. यावर्षी नविन आलेल्या कार्यकर्त्यांपैकी हेमंत बर्वे व ध्रुव बर्वे यांनी स्क्वेश हा नविन खेळ सुरू करण्याचे सुचविले व त्याच्या आयोजनाची जबाबदारीही स्विकारली. ह्या सभेस कला प्रमुख अनिल वाझ, क्रिडा प्रमुख विजय चौधरी व माणिकराव दोगाडे, सहसचिव केवल वर्तक, देवेन्द्र दांडेकर, राजेश जोशी, प्रशांत घुमरे, ज्युडो डिसेझा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्याच सभेला इतकी उपस्थिती व साधकबाधक चर्चा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला अशी माहिती अजीव पाटील यांनी दिली.

अल्पवयीन मुलीचे ८ वर्ष लैंगिक शोषण करणाऱ्या डॉक्टरला अटक

नालासोपारा/प्रतिनिधी

एका मुलीवर मागील ८ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणारा नालासोपारा मधील डॉक्टर योगेंद्र शुक्ला याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी १४ वर्षाची असल्यापासून डॉ.शुक्ला तिला लग्नाचे आभिष दाखवून बलात्कार करत होता. पीडित तरुणी सध्या २१ वर्षाची असून नालासोपारा येथे राहाते. २०१६ मध्ये ती १४ वर्षाची असताना डॉ योगेंद्र शुक्ला याच्या संपर्कात आली होती. आरोपी डॉ शुक्ला याने पीडित मुलीच्या आज्ञांना गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. तू १८ वर्षाची सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन अशा भूलथापा तिला मारल्या. मात्र ती १८ वर्षांची झाल्यावर तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. यानंतरही तिचे लैंगिक शोषण सुरू होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आचोळे पोलीसांनी आरोपी डॉक्टर योगेंद्र शुक्ला याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) ६४(ड) ६९ तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ४,८ १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉ शुक्ला याला पोलीसांनी अटक केली असून ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ज्या मुलीचे अशा प्रकारे डॉक्टर शुक्ला याने लैंगिक शोषण केले त्यांनी आचोळे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.

डहाणूतील तवा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी



डहाणू/प्रतिनिधी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवार २३ सप्टेंबर रोजी तवा येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना एक भरधाव ट्रकने धडक देत अपघात केला असून यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत अनिवासी म्हणून १२वी इयत्तेत शिकणारे सुधीर पुंजारा (१७)

व सनी तांबडा (१७) हे दोघे कॉलेज सुटल्यानंतर सध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास चिंचपाडा येथे घराकडे जात असताना दोघांना मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एक आयसर टेम्पोने पाठीमागून धडक देत अपघात केला आहे. यामध्ये सुधीर याचा टेम्पो खाली चिरडून जागीच मृत्यू झाला असून सनी तांबडा हा विद्यार्थी जखमी झाला आहे. टेम्पो चालकांने जखमींना रुग्णालयात न नेता वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला आहे. परिसरातील नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांला तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याला पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सध्या सनी याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाणे प्रभारी अविनाश मांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विकणाऱ्याला अटक

मिरा-भाईदर/प्रतिनिधी

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील हटकेश १५ नंबर बसस्टॉप येथे एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत आरोपीवर झडप टाकत २ लाख ४० हजारचा मुद्दामाल जप्त करत कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. सतीश कुक्केन असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे ११.५ ग्राम वजनाचा २ लाख ३० हजार रुपये किमतीचा अमली मिळून आला. त्याच्याविरुद्ध म्हणून अमली पदार्थ विक्रेत्या विरोधात गुंणीकारक औषधी द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे अमली पदार्थ कक्षाचे पोलीस हवालदार पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरली आरोपी जवळून पोलीसांनी एक मोबाईल, ५०० रुपये किमतीचा वजन काटा आणि ११.५ ग्राम एमडी (मॅफेड्रॉन ड्रग्स) पावडर जप्त केली आहे. आरोपीला अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरली गुन्हाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शेडगे हे करत आहेत.

रेल्वे लोकलमध्ये बेवारस बॅगेत सापडले २० लाख रुपये!



कल्याण/प्रतिनिधी

आसनगाव रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लोकलच्या मधल्या जनेरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी येताच कल्याण लोहमार्ग पोलीसांनी ती बॅग जप्त करून पाहणी केली असता त्यात २० लाखांची रोकड आढळून आली. या बॅगेचा मुळ मालक कोण याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रविवारी रात्री २१.५७ वाजण्याच्या सुमारास

पोलीसांना प्रवाशांनी याविषयी माहिती दिली असता पोलीसांनी गाडीची चेकींग करून बॅग ताब्यात घेतली. दोन पंचांसमक्ष बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये २० लाखांची रोख रक्कमेसह औषधाचा बॉक्स आढळून आला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेतमाळी आणि त्यांचे सहकारी बॅगच्या मालकाचा शोध घेत आहेत.

डहाणूत आदिवासी महिलेला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

डहाणू/प्रतिनिधी

डहाणू तालुक्यातील सावटा येथे एका आदिवासी महिलेवर जातिवाचक शिवीगाळ आणि जिवंत जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपी परेश भरवाड याच्यावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आदिवासी महिला आपल्या नणदेसोबत

आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला जात असताना परेश भरवाड यांने तिच्यावर जातिवाचक शिवीगाळ करत, तुझे घर पेटवून तुला जिवंत ठार मारू अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता कलम ३५२, ३५१(२) आणि अॅट्रोसिटी कायद्याच्या कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास डहाणू उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू

आहे. महिलेच्या पतीच्या नावावर सावटा येथील साडेचार एकर जमिनीवरील काही क्षेत्रात परेश भरवाड यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून दोन मजली इमारत उभारल्याचे सांगण्यात येत आहे. या बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमणाविरोधात पालघर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणातून परेश भरवाड यांनी महिलेला धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सहस्य पही खासदार डॉ.हेमंत सवरा यांची नियुक्ती

वाडा/प्रतिनिधी

संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य पदी पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत विष्णू सवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या वतीने विविध समितींची स्थापना करण्यात आली असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य पदी खासदार डॉ.हेमंत सवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.सवरा यांची नियुक्ती जाहीर झाल्याने पालघर लोकसभेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्वच स्थरातून



आरोग्य व कुटुंब कल्याण समिती मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे समितीची मागणी केली होती पालघर जिल्ह्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण विषयीचे अनेक प्रश्न या समिती मार्फत पाठपुरावा करून ते सोडवणे हे शक्य होईल असे मला वाटते म्हणून मी संतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी सांगितले.

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’मध्ये वाड्यातील खानिवली ग्रामपंचायत कौंकण विभागात प्रथम



५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

वाडा/प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान ४.० हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अभियानात पृथ्वी, जल, वायु, आकाश आणि अग्नी या

निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्यस्तर व विभागस्तरावर बक्षिसे देण्यात येतात. या अभियानात राज्यातील ४१४ नागरी संस्था तर २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. कौंकण विभागामध्ये १.५ ते २.५ हजार लोकसंख्या असलेल्या गटामध्ये वाडा तालुक्यातील खानिवली या ग्रामपंचायतीला

प्रथम क्रमांक मिळाला असून पन्नास लाख रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचे पारितोषिक मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कार्यकारिणी व गावातील नागरिक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे अभियान राबवित असताना ग्रामपंचायत उपसरपंच कु. सागर पाटील, सदस्य सारिका पाटील, प्रेरणा पोटीदा, निकिता वाघ, रमेश डुकले, दिपक खुताडे, फिरोज काझी, ...पान ६ वर

भ्रष्टाचार, अन्याय, भेदभाव, अत्याचार पूर्वीही होते आणि आताही आहेत - महेश केळुस्कर



वसई/प्रतिनिधी
‘भ्रष्टाचार, अन्याय, भेदभाव, अत्याचार पूर्वीही होते आणि आताही आहेत. पूर्ण पूर्ण त्याबद्दल चीड होती आणि आज बधीरता आहे. एका जखमी काळात आपण सारे अस्वस्थपणे जगतो आहोत आणि हे असं जगणं मी माझ्या राजकीय कवितांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत असतो’, अशा शब्दांत महेश केळुस्कर यांनी आपली भूमिका विशद करतांना सांगितले ते हरिभाऊ म्हात्रे स्मृती काव्य स्पर्धेत बोलत होते. यावेळी महेश केळुस्कर यांच्यासारखे समकालीन इमानदार प्रतिभावंत कवी जेव्हा वर्तमान राजकीय परिस्थितीवर भेदक कविता भाष्ये करतात तेव्हा ती गंभीरपणे घ्यावी लागतात,

असे प्रतिपादन डॉ.सिसिलिया काव्हॅलो यांनी रविवारी संध्याकाळी वसई येथे केले. महेश केळुस्कर यांचा अष्टगंध प्रकाशन निर्मित बारावा कविता संग्रह ‘बेईमाने बेइतबारे’ चे समाजोन्नती मंडळ सभागृहात डॉ.काव्हॅलो यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी त्यांनी केळुस्करांच्या हास्य-व्यंग कवितांची ताकद राजकीय मंडळींना अस्वस्थ करत असल्याचे सांगितले. वसईचे ज्येष्ठ साहित्यिकर्मी दिवंगत हरिभाऊ म्हात्रे यांच्या कन्या वंदना विकास वर्तक आणि कुटुंबीयांनी हरिभाऊंच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या तिसऱ्या नवोदित काव्य स्पर्धेत ५० कवींनी भाग घेतला. डॉ. निमोही फडके आणि कवी फेलिक्स डिसूजा यांनी ...पान ६ वर

वसई विहार शहरातील दुर्गापूजा मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक; वसई विहार पोलिसांनी मार्गदर्शक सूचना केल्या जारी



विरार/प्रतिनिधी
दुर्गापूजेनिमित्त शांतता व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी एमबीव्हीबी पोलीस आयुक्तालयांतर्गत विहार पोलीस ठाण्यात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परिमंडळ ३ चे उपायुक्त जयंत बजबले यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, विहार एटीसी पोलीस उपनिरीक्षक अनिल लोंढे आदी

उपस्थित होते, या बैठकीमध्ये आयोजक व स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. विजय पवार म्हणाले की, यावर्षी विहार पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २०५८ सार्वजनिक, ७० खाजगी पंडाल, ५५ फोटो गरबा उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व पंडालमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असेल. तसेच साऊंड सिस्टीमच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे आणि दांडियाचे कार्यक्रम वेळेवर संपवणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

केली जाईल. याशिवाय पंडालमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही करण्यात आली. अशा स्थितीत मरणा सहायक आयुक्त व्हिक्टर डिसोझा व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम पोलिसांनी गंगाबाई हॉल वरद विनायक येथे आयोजित केला होता ज्यामध्ये ४०० लोक उपस्थित होते. यामध्ये नागरिकांना सुरक्षेबाबत व कायद्याचे पालन करण्याबाबत जागरूक केले पाहिजे. या जनजागृती मोहिमेत पोलिसांनी आयोजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

श्रमजीवी संघटनेची वसई प्रांत कार्यालयावर धडक

गुलामगिरीतून मुक्त केलेल्या १३६ वेढबिगारींना अर्थसहाय्य आणि पुनर्वसन करा-रामभाऊ वारणा



वसई/प्रतिनिधी
सन २०२३-२४ वर्षामध्ये वीटभट्टीवरील १३६ मजूराना मालकाच्या दहशतीखालील वेढबिगारीच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांना तात्काळ उचललेल्या आणि त्यांचे पुनर्वसनाबाबत शासनाने कुठलेही पाऊल उचललेले नाही. जोपर्यंत त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका श्रमजीवी घेतली आहे. सर्व समस्या मूलभूत अधिकारांशी संबंधित असून ग्रामपंचायत गावातील सरकार आहे. हे सर्व मूलभूत अधिकार ग्रामपंचायतपासूनच मिळवून घेण्यासाठी व ग्रामसेवकाला उरदारित्वेय ठरविण्यासाठी हे आंदोलन अधिकार मिळेपर्यंत आणि मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी होत आहे तोपर्यंत प्रंत कार्यालयासमोर बसलेला एकही श्रमजीवी जागेवरून उणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याचे संघटनेचे ...पान ६ वर

इतिहास घडविण्याचं सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्येच-प्रा.विनोद चव्हाण

लातूर/प्रतिनिधी
जगात जेवढ्या क्रांतीच्या घडून आल्या त्यात विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. विद्यार्थी संसद ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाबरोबरच व्यक्तिमत्व विकाससाठी मोठे व्यासपीठ आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संसदेचे कामकाज व लोकशाही समजून घ्यावे. यातून देशाला आवश्यक असलेले नेतृत्व विकसित होऊ शकते. आजचे विद्यार्थी विकसित भारताचे भवितव्य आणि शिल्पकार आहेत. त्यामुळे इतिहास घडविण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांत दडलेले असते, असे प्रतिपादन प्रा. विनोद चव्हाण यांनी शनिवारी येथे बोलताना केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थी संसद उद्घाटन समारंभ प्रसंगी ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंत विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराव माने, संस्थेचे सदस्य स्वप्निल मनाळे, उपमुख्याध्यापक शिवाजी जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे, विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष दिनेश धनगर, उपाध्यक्ष दुर्गा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. विनोद चव्हाण यांनी



विद्यार्थ्यांनी भविष्यात कितीही मोठे झाले तर जन्मदात्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीच विसरू नये असा सल्ला दिला. मोबाईलच्या आहारी न जाता या व्यसनापासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करून वाचन वाढवावे व जास्तीत जास्त ज्ञान, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून संपन्न उतरावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित अविष्कार या भीती पत्रकाचे व सुजन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संगीत

हमीभावापेक्षा कमी दाराने सोयाबीन खरेदी केले तर बाजार समिती बंद करू -विजयकुमार घाडगे



औसा/प्रतिनिधी
औसा तालुक्यातील तहसील कार्यालय समोर मागील दहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्रिा ८५०० रु हमी भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणावर ठाम असल्याचे सांगून हमीभावापेक्षा कमी दाराने सोयाबीन खरेदी करत असतील तर बाजार समिती बंद करू असा इशारा विजयकुमार घाडगे उपोषण स्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला दिला. १८ सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात आमरण उपोषण औसा तहसील कार्यालय समोर सुरू असून काल छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. परंतु कृषी मंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत संदर्भात ...पान ६ वर

अन्य समाजाने प्रेरणा घ्यावी असा चर्मकार समाज -आ.हितेंद्र ठाकूर



वसई/प्रतिनिधी
संत रोहिदास सामाजिक संस्था आयोजित चर्मकार समाजाचे शासकीय व अशासकीय सेवेतील उच्च पदस्थ व्यक्तींचे स्नेह शिबिर रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी चर्मकार समाजातील आयपीएस अधिकारी, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, पोलीस, आयकर विभाग, रिझर्व बँक, सेलसर्टक्स, आयटीआय, वनक्षेत्र, शिक्षण संस्थापक, मुख्याध्यापक, बँक अधिकारी, राज्य परिवहन मंडळ, वैद्यकीय क्षेत्र, वास्तुविशारद इत्यादी शासकीय व अशासकीय संस्थेतील उच्च पदस्थ अधिकारी

व राष्ट्र, राज्य पुरस्कार प्राप्त अशा २०० लोकांचा सत्कार आमदार हितेंद्र ठाकूर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. राजाराम मुकगे, ९० वर्षांचे आरोग्य मित्र विष्णुपंत मुकगे, प्रमुख सल्लागार दीपक खांबीत, रामचंद्र केळवेकर, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष संदेश जाधव यांनी प्रास्ताविकात चर्मकार समाजाची १५० वर्षाची वाटचाल व शिक्षणाची प्रगती म्हणजेच आपण आहात, विद्या, आरोग्य, कला-क्रीडा, संस्कृती व एकता या पंचसूत्री तत्वांनी समाजाची वाटचाल सुरू आहे.

नालासोपारा गावात २१ घरात ३१ डॉक्टर व १४ एमडी डॉक्टर आहेत. हेच चर्मकार समाजाचे खर वैभव आहे, असे सांगून सर्वांचे स्वागत केले. अॅड. राजाराम मुकगे व मान्यवरांच्या यांच्या हस्ते आमदार हितेंद्र ठाकूर यांना समाजा तर्फे रोहिदास भवन होण्या करिता निवेदन देण्यात आले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाषणात चर्मकार समाजाच्या शैक्षणिक गुणवत्ता उच्चशिक्षित व उच्च राहणीमान याच कौतुक केलां व इतर समाजाने आदर्श घ्यावा असा चर्मकार समाज आहे असे सुतवाच केले व दिलेल्या निवेदनाच्या मागणीस त्यांनी सर्वतोपरी ...पान ६ वर

विवा महाविद्यालयात महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर कार्यशाळा

विरार/प्रतिनिधी

विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सरकार व मुंबई विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनांतर्गत विवा महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि मागासवर्गीय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ग्रंथपालाच्या वाचन कक्ष येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कायदेतज्ञ सबा शेख, जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे सहाय्यक संरक्षण अधिकारी प्रसाद मेहेर, कराटे प्रशिक्षक व ऑल इंडिया क्योकुशिन कराटे असोसिएशनचे महाराष्ट्र विभागप्रमुख यश पंचासरा तसेच वसई रोड लोहारगॉ पोलिस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक भगवान नवबरे व महिला पोलिस हवालदार अपर्णा गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श. अडीगल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके असून सशक्त राष्ट्रच्या उभारणीसाठी ही दोन्ही चाके समान गतीने चालण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. सबा शेख यांनी मुलींना ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर मार्गदर्शन करताना, महिलांचे हक्क, कायद्याने दिलेले अधिकार तसेच स्वयंसंरक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थिनींबरोबर प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. पोलिस निरीक्षक भगवान नवबरे यांनी ‘खाकितील सखी’ या योजने संदर्भात

माहिती दिली. आपत्कालीन स्थितीत या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? व सायबर गुन्हे त्यापासून संरक्षणाची तंत्रे समजावून मार्गदर्शन केले. कराटे प्रशिक्षक यश पंचसरा यांनी मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे दिले. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ. वी. श. अडीगल, उपप्राचार्य डॉ. प्राजक्त परांजने, उपप्राचार्या तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी यांनी ‘खाकितील सखी’ या योजने संदर्भात

या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्राक्तना कोरे यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. प्रियांका ब्रीद यांनी पार पाडली. तर आभारप्रदर्शन कोमल पाटील यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनींनी सदर कार्यशाळेत उत्तम सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला सक्षमीकरण कक्षाच्या कार्यवाह प्रा. प्राक्तना कोरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. दीपा दळवी, मागासवर्गीय कक्ष कार्यवाह प्रा. डॉ. स्नेहल मोरे, सुरेखा मस्के, प्रा. प्रतीक जगताप यांचे सहकार्य लाभले.

डॉ.सोनटके यांना स्मार्ट ग्रंथपाल पुरस्कार प्रदान

देवणी/प्रतिनिधी

सॉफ्टवेक सोल्युशन्स अँड सर्विसेस, पुणे यांच्या वतीने कोहा आणि डीस्पेस या आज्ञावलीवर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच सफायर हॉटेल, लोणावळा येथे पार पडली. सदर कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील ४० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये संशोधक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल यांचा समावेश होता. प्रस्तुत कार्यशाळेमध्ये सॉफ्टवेक सोल्युशन्स अँड सर्विसेस पुणे आणि जे.एस. एंटप्राइजेस पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा स्मार्ट ग्रंथपाल पुरस्कार २०२३-२४ देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त सहाय्यक ग्रंथपाल डॉ.भाऊसाहेब पानगे यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सॉफ्टवेक सोल्युशन्स अँड सर्विसेसचे संचालक चेतन टाकसाळे, प्रलाद जाधव,



राहुल देशमुख, डॉ. शहाजी वाघमोडे, संतोष चव्हाण, इद्रिस खान, रोहिणी टाकसाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कै. रसिका महाविद्यालय ग्रंथालयाचे ई-ग्रंथालयाच्या मध्यमातून पूर्णतः संगणकीकरण करणे, सर्व पुस्तकांचे बारकोडिंग करणे, वाचकांना ओपॅकची व ई-रिसोर्सिसेची सुविधा देणे, ग्रंथालयात वाचकांच्या नोंदीसाठी युजर ट्रेकिंग सिस्टीम या आद्यावत आज्ञावलीचा वापर करणे, ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील

राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करणे. तसेच संशोधन, शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ.शिवाजी सोनटके यांना स्मार्ट ग्रंथपाल पुरस्कार २०२३-२४ मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर, संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर, प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी डॉ. शिवाजी सोनटके यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.